



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-अ-नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - २]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४ - २०, २०१९ / माघ २५ ते फाल्गुन १, शके १९४०

[पृष्ठे २१

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : (१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये

(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप/२०१८/प्र. क्र. २०/का-०६, दिनांक २७ डिसेंबर २०१८.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-३५/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, यावल नगरपरिषदेच्या दिनांक २८ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीमध्ये खालील उमेदवार हे त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

नगरपालिकेचे नाव	निवडून आलेल्या पालिका सदस्याचे नाव	प्रभाग क्रमांक	शेरा (जर जागा राखीव असेल तर कोणासाठी)
१	२	३	४
यावल	शेख समिर शेख बशिर मोमिन	१-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ६ फेब्रुवारी २०१९.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खालील दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झालेल्या आहेत.

मंगळवार, जानेवारी १५, २०१९ / पौष २५, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-१४/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार शेंदुर्णी नगरपंचायतीत निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपंचायत, शेंदुर्णीच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव	नगरपंचायतीचे नाव
१	२
अग्रवाल चंदाबाई गोविंद	.. शेंदुर्णी

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, ९ जानेवारी २०१९.

गुरुवार, जानेवारी २४, २०१९ / माघ ४, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२३/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, यावलचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव	नगरपरिषदेचे नाव
१	२
कोलते राकेश मुरलीधर	.. यावल

किशोर राजे निंबाळकर,
जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, १८ जानेवारी २०१९.

मंगळवार, जानेवारी २९, २०१९ / माघ ९, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२४/२०१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र. क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले नामनिर्देशित सदस्य यांची नावे याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

यास्तव मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीतील नमूद उमेदवार यांची नगरपंचायत, शेंदुर्णीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचे नाव	पद	नगरपंचायतीचे नाव
१	२	३
शाकीरखा शकीरखा पिंजारी	नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)	शेंदुर्णी
श्रीकृष्ण मुकुंदा चौधरी	नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)	शेंदुर्णी

किशोर राजे निंबाळकर,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २१ जानेवारी २०१९.

गुरुवार, जानेवारी ३१, २०१९ / माघ ११, शके १९४०

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६७/२०१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपाध्यक्ष म्हणून रितसर निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव	वॉर्ड नंबर
१	२
श्री. प्रदिपकुमार मधुकर कागणे	११-अ

राहुल रेखावार,

जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे, २८ जानेवारी २०१९.

ORDER

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६७/२०१९.— In exercise of the powers vested in me, under sub-section (4) of Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Rahul Rekharwar, Collector, Dhule hereby publish the name of persons who has been declared elected

as Vice-President, Municipal Council, Dondaicha-Warwade in the Special Meeting held on 5th January 2019.

ANNEXURE

Name of Vice-President	Ward No.
1	2
Kagne Pradipkumar Madhukar	11-A

RAHUL REKHAWAR,
Collector, Dhule.

Dhule, 28th January 2019.

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६७/२०१९.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या दिनांक ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या विशेष सभेत खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रितसर निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.	निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१	२
१	श्री. रुपसिंग गोरखसिंग गिरासे
२	श्री. संजय श्यामलाल अग्रवाल
३	श्री. विजयसिंग शिवाजी मराठे

राहुल रेखावार,
जिल्हाधिकारी, धुळे.

धुळे, २८ जानेवारी २०१९.

ORDER

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि-६७/२०१९.- In exercise of the powers vested in me, under sub-section (1) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Rahul Rekhawar, Collector, Dhule hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Persons for Municipal Council, Dondaicha-Warwade in the Special Meeting held on 5th January 2019.

ANNEXURE

Sr. No.	Name of Nominated Persons Councillor
1	2
1	Shri. Rupsing Gorakhsing Girase
2	Shri. Sanjay Shyamlal Agrawal
3	Shri. Vijaykumar Shivaji Marathe

RAHUL REKHAWAR,
Collector, Dhule.

Dhule, 28th January 2019.

आदेश

क्रमांक नपा/कार्या-६-अ/३७७/२०१९.- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०१८/प्र. क्र. २०/का-६, दिनांक २७ डिसेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) ने प्रदान करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर याद्वारे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करित आहे.

अनुसूची

श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक, २०१९

जिल्हा अहमदनगर

निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे नाव (थेट जनतेतून)

अ. क्र.	निवडून आलेल्या सदस्यांचे नाव	राखीव जागा असेल, तर कोणत्या प्रवर्गासाठी
१	२	३
१	पोटे शुभांगी मनोहर	सर्वसाधारण महिला

राहुल द्विवेदी,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ३० जानेवारी २०१९.

ORDER

No. Napa/Desk 6-A/377/2019.- In exercise of the powers delegated to me by the State Election Commission, Maharashtra State vide order No. MNC/NP 2019/Chapter-20/Desk-6, dated 27th December 2018 of Section 19 (1) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Rahul Dwivedi, the Collector, Ahmednagar hereby publish the name of persons of who have been declared elected as President of the, Shrigonda Municipal Council from the Wards shown against their names in the General Elections held on 27th January 2019.

Annexure

SHRIGONDA NAGARPARISHAD, DISTRICT AHMEDNAGAR

General Election 2019

Elected President List (Directly Elected President)

Sr. No.	Name of President	Remarks (Whether the seat reserved and if so for whom)
1	2	3
1	Pote Shubhangi Manohar	General Women

RAHUL DWIVEDI,
Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 30th January 2019.

आदेश

क्रमांक नपा/कार्या-६-अ/३७७/२०१९.- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०१८/प्र. क्र. २०/ क-६, दिनांक २७ डिसेंबर २०१८ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १९ (१) ने प्रदान करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर याद्वारे श्रीगोंदा नगरपरिषदेच्या दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुढील उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामधून श्रीगोंदा नगरपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव श्रीगोंदा

अ. क्र.	निवडून आलेल्या सदस्याचे नाव	प्रभाग क्रमांक	जागा राखीव असेल तर कोणत्या प्रवर्गासाठी
१	२	३	४
१	मखरे संगिता सतिष	१-अ	सर्वसाधारण महिला
२	लोखंडे राजु बाळासाहेब	१-ब	सर्वसाधारण
३	खेतमाळीस सुनिता संतोष	२-अ	सर्वसाधारण महिला
४	भोस गणेश बाबासाहेब	२-ब	सर्वसाधारण
५	घोडके संग्राम राजाराम	३-अ	अनुसूचित जाती
६	औटी दिपाली अंबादास	३-ब	सर्वसाधारण महिला
७	क्षिरसागर वनिता संतोष	४-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला
८	पोटे मनोज ऊर्फ मनोहर रामदास	४-ब	सर्वसाधारण
९	खेतमाळीस शहाजी तुकाराम	५-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग
१०	वाळके मनिषा सुनिल	५-ब	सर्वसाधारण महिला
११	लांडे मनिषा महेश	६-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला
१२	खेंडके आसाराम गुलाब	६-ब	सर्वसाधारण
१३	घोडके सोनाली हृदय	७-अ	अनुसूचित जाती महिला
१४	बेपारी निसार जाफर	७-ब	सर्वसाधारण
१५	खेडकर ज्योती सुधीर	८-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग
१६	लाढाणे रमेश झुंबर	८-ब	सर्वसाधारण
१७	कोथिंबीरे संतोष पोपट	९-अ	नागरिकांचा मागासप्रवर्ग
१८	गोरे सिमा प्रशांत	९-ब	सर्वसाधारण महिला
१९	गोरे छाया शांताराम	९-क	सर्वसाधारण महिला

राहुल द्विवेदी,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ३० जानेवारी २०१९.

ORDER

No. Napa/Desk 6-A/377/2019.— In exercise of the powers delegated to me by the State Election Commission, Maharashtra State *vide* order No. MNC/NP-2019/Chapter-20/Desk-6, dated 27th December 2018 of Section 19 (1) of Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Rahul Dwivedi, the Collector, Ahmednagar hereby publish the name of persons of who have been declared elected as Councillors of the Shrigonda Municipal Council from the Wards shown against their names in the General Elections held on 27th January 2019.

Annexure**Name of Municipal Council, Shrigonda**

Sr. No.	Name of Councillors	Ward No. and Seat No.	Remarks Whether the seat reserved and if so for whom
1	2	3	4
1	Makhare Sangita Satish	1-A	General Women
2	Lokhande Raju Balasaheb	1-B	General
3	Khetmalis Sunita Santosh	2-A	General Women
4	Bhos Ganesh Babasaheb	2-B	General
5	Ghodake Sangram Rajaram	3-A	Schedule Caste
6	Auti Dipali Ambadas	3-B	General Women
7	Kshirsagar Vanita Santosh	4-A	Backward Class of Citizen Women.
8	Pote Manoj <i>alias</i> Manohar Ramdas	4-B	General
9	Khetmalis Shahaji Tukaram	5-A	Backward Class of Citizen
10	Walake Manisha Sunil	5-B	General Women
11	Lande Manisha Mahesh	6-A	Backward Class of Citizen Women.
12	Khendake Asaram Gulab	6-B	General
13	Ghodake Sonali Hruday	7-A	Schedule Caste Women
14	Bepari Nisar Jafar	7-B	General
15	Khedkar Jyoti Sudhir	8-A	Backward Class of Citizen Women.
16	Ladhane Ramesh Zumbar	8-B	General
17	Kothimbire Santosh Popat	9-A	Backward Class of Citizen
18	Gore Sima Prashant	9-B	General Women
19	Gore Chayya Shantaram	9-C	General Women

RAHUL DWIVEDI,
Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 30th January 2019.

बुधवार, फेब्रुवारी ६, २०१९ / माघ १७, शके १९४०

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांजकडून**आदेश**

क्रमांक नपा-१/२/४८२३/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्यांची अनर्हता नियम, १९८७, मधील तरतुदीनुसार नगरसेवकांनी महानगरपालिका पक्षाचे / आघाडीचे गटनेत्यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे नोंदणी करणेसाठी माहिती पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार अहमदनगर महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक-२०१८ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी, पक्ष / आघाडीचे गटनेत्यांनी उक्त नियमाचे नियम ३ (१) (२) व नियम ४ (१) (२) अन्वये विभागीय आयुक्त, नाशिक यांचे कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर केली आहे;

त्याअर्थी, मी राजाराम माने, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित नगरसेवकांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा उक्त नियमाचे नियम ५ (१) मधील नमुना ४ मध्ये पुढीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. सदर माहितीमध्ये काही दोष / त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास / आल्यास व त्याबाबत विभागीय आयुक्त यांचे समाधान झाल्यास, आवश्यक ती दुरुस्ती महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

परिशिष्ट

नमुना-४ नियम ५ (१) पहा

अ. क्र.	सदस्यांचे नाव	वडिलांचे / पतीचे नाव	कायमस्वरूपी पत्ता	निवडून आलेल्या मतदार-संघाचे नाव	निवड झाल्याची / नामनिर्देशित केल्याची तारीख	मनपा स्थापन झाल्याची तारीख	पदावधी सुरु झाल्याची तारीख	तो ज्या राजकीय पक्षाशी / मोर्चाशी संबंधित पक्षाचा आहे, त्या पक्षाचे नाव
१	२	३	४	५	६	७	८	९
१	योगिराज गाडे	शशिकांत	यशंजली बंगला, यशवंतनगर, गोविंदपुरा, फकिरवाडा, अहमदनगर.	४-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
२	भुतकर सारीका	हनुमंत	भुतकरनगर, सावेडी रोड, अहमदनगर	६-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
३	भाकरे रिता	शैलेश	आंबेडकर चौक, नागापूर गावठाण, अहमदनगर.	७-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
४	बडे अशोक	किसन	सुखसमृद्धी निवास, सिध्देश्वरनगर, नागापूर, अहमदनगर.	७-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
५	संप्रे कमल	दत्तात्रय	संप्रे मळा, गणेश चौक, बोल्हेगाव रोड, नागापूर, अहमदनगर.	७-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
६	शेंडगे रोहिणी	संजय	१३, रेणावीकर कॉलनी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहमदनगर.	८-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
७	बोरुडे पुष्पा	अनिल	रखमाई निवास, बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर.	८-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
८	शिंदे सचिन	चंद्रशेखर	पूनम सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर-कल्याण रोड, अहमदनगर.	८-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
९	नळकांडे शाम	किसन	शिवाजीनगर-कल्याण रोड, अहमदनगर	८-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर
१०	बाळासाहेब बोराटे	मारुती	५११७/१८, रमाजी स्मृती, ब्राह्मण गल्ली, माळीवाडा, अहमदनगर.	१२-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना, मनपा अहमदनगर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
११	सुरेखा कदम	संभाजी	४८८९, शान बिल्डिंग, वरवंडे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर.	१२-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१२	लोखंडे मंगल	सुनिल	अमन पाटील रोड, कौठी तालीमजवळ, माळीवाडा, अहमदनगर.	१२-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१३	कावरे दत्तात्रय	हरीभाऊ	५०६७, भिस्त गल्ली, माळीवाडा, अहमदनगर.	१२-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१४	कवडे उमेश (गणेश)	खंडेराव	घर नंबर ४७, कवडे गल्ली, नालेगाव, अहमदनगर.	१३-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१५	गेनाप्पा सुवर्णा	संजय	अमेय अपार्टमेंटजवळ, कोर्ट गल्ली, अहमदनगर.	१३-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१६	लौंडे सुभाष	सोपानराव	घर नंबर ७५५६, लक्ष्मी निवास, हनुमान मंदिराजवळ, झारेकर गल्ली, अहमदनगर.	१३-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१७	गायकवाड परसराम	बाळू	भीमवाडी, शिवनेरी चौक, रेल्वे स्टेशन रोड, अहमदनगर.	१५-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१८	जाधव सुवर्णा	दत्ता	नवीन टिळक रोड, अहमदनगर	१५-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
१९	खेरे विद्या	दिपक	खेरे कॉलनी, कायनेटिक चौक, अहमदनगर.	१५-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
२०	शिंदे अनिल	माधवराव	स्मृती हाउसिंग सोसायटी, आगरकर मळा, प्लॉट नंबर ६७, एमएसइबी कॉलनी, अहमदनगर.	१५-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
२१	शिंदे शांताबाई	दामोदर	नगर-पुणे रोड, केडगाव, अहमदनगर	१६-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
२२	कोतकर सुनिता	संजय	१३१७, नेप्ती रोड, अर्चना हॉटेलमागे, कोतकर गल्ली, केडगाव, अहमदनगर.	१६-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
२३	पठारे विजय	मोहनराव	२०/३, दत्त चौक, भूषणनगर, केडगाव, अहमदनगर.	१६-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२४	येवले ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल	शिवाजी	क्रांती चौक, सुतारगल्ली, केडगाव, अहमदनगर.	१६-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	शिवसेना	शिवसेना, मनपा अहमदनगर
२५	वारे रुपाली	निखील	प्लॉट नंबर ७८, बहार अर्बन बँक कॉलनी, शीला विहार, सावेडी, अहमदनगर.	२-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	अहमदनगर मनपा काँग्रेस, आघाडी अहमदनगर.
२६	पवार संध्या	बाळासाहेब	बायजाबाई सोसायटी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर.	२-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	अहमदनगर मनपा काँग्रेस, आघाडी अहमदनगर.
२७	शेख रिजवाना	फारुक	शहाशरीफ दर्गा दायराजवळ, अहमदनगर	३-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	अहमदनगर मनपा काँग्रेस, आघाडी अहमदनगर.
२८	चव्हाण शिला	दिप	२/५५-ए, सिद्धार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी, अहमदनगर.	९-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	अहमदनगर मनपा काँग्रेस, आघाडी अहमदनगर.
२९	सुप्रिया जाधव	धनंजय	६८४०, तोफखाना, अहमदनगर	९-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	अहमदनगर मनपा काँग्रेस, आघाडी अहमदनगर.
३०	शिंदे स्वजील	रोहिदास	२८/१०, शांती निवास, गुरुकृपा सोसायटी, भिस्तभाग रोड, अहमदनगर.	४-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३१	दुलम मनोज	लक्ष्मण	७३-डी, भिस्तबाग रोड, श्रमिकनगर, सावेडी, अहमदनगर.	५-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३२	शिंदे सोनाबाई	तायगा	शिंदेनगर, वेदुवाडी, सावेडी, अहमदनगर	५-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३३	आशा कराळे	शिवाजीराव	२७३, सावेडी तलाठी ऑफिसशेजारी, अहमदनगर.	५-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३४	गंधे (भैर्या) महेंद्र	मोहनीराज	१ ला मजला, रजनीगंधा अपार्टमेंट, कुष्ठधाम रोड, सावेडी, अहमदनगर.	५-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३५	वाकळे बाबासाहेब	सोन्याबापू	संत तुकाराम मंदिराजवळ, सावेडीगाव, सावेडी, अहमदनगर.	६-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३६	ताठे वंदना	विलास	प्लॉट नंबर १/११, महालक्ष्मी निवास, पंपिंग स्टेशन रोड, अहमदनगर.	६-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३७	बारस्कर रविंद्र	रावसाहेब	अवधूत निवास, विठ्ठल मंदिराशेजारी, सावेडी, अहमदनगर.	६-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३८	ढोणे मालन	सुरेश	लोणार गल्ली, सर्जपुरा, अहमदनगर	९-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
३९	चितळे सोनाली	अजय	नालेगाव, अहमदनगर	१३-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४०	कांबळे राहुल	दादू	आंबेडकर पुतळ्यामागे, केडगाव देवी, नगर-पुणे रोड, अहमदनगर.	१७-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४१	ननावरे गौरी	गणेश	३, शास्त्रीनगर, केडगाव, अहमदनगर	१७-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४२	शेळके लताबाई	बलभिम	इंदिरानगर, हॉटेल सुरजमागे, केडगाव, अहमदनगर.	१७-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४३	कोतकर मनोज	शंकर	केडगाव देवी रोड, कोतकरमळा, अहमदनगर.	१७-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४४	उणावणे अक्षय	सदानंद	सिक्लि हॉस्पिटल क्वार्टर, सावेडी रोड, अहमदनगर.	१०-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	बहुजन समाज पार्टी	बहुजन समाज पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४५	जाधव अश्विन	सचिन	११५२, जुना दाणे, डबरा, अहमदनगर	१०-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	बहुजन समाज पार्टी	बहुजन समाज पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४६	पंजाबी अनिता	जसपालसिंग	१३८९, मंगलगोट, वंजारगल्ली, अहमदनगर.	१०-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	बहुजन समाज पार्टी	बहुजन समाज पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.
४७	शेख मुदस्सर	जहांगिर	अफाली, बुरुडगाव रोड, अहमदनगर	१०-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	बहुजन समाज पार्टी	बहुजन समाज पार्टी, अहमदनगर, मनपा अहमदनगर.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४८	बोरुडे सागर	अर्जुन	नागापूर, अहमदनगर	१-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
४९	सौ. मिना चव्हाण	शिवाजी	गोकुळनगर, भिस्तबाग, सावेडी, अहमदनगर.	१-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५०	बारस्कर दिपाली	नितीन	सावेडी नाका, सावेडी, अहमदनगर	१-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५१	बारस्कर संपत	विजय	सावेडी गावठाण, सावेडी, अहमदनगर	१-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५२	पाऊलबुधे विनीत	नाथ	१०३, साईपुजा अपार्टमेंट, शीला विहार, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर.	२-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५३	त्र्यंबके सुनिल	नारायण	घर नंबर २, संदेशनगर, पार्सपलाईन रोड, वसंत टेकडी, अहमदनगर.	२-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५४	खान समद	वहाब	सिरिनी बाग, मुकुंदनगर, घ. नं. ५४/१०१ अहमदनगर.	३-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५५	सौ. ज्योती गाडे (कडींले)	अमोल	यशोदीप, गोविंदपुरा, यशवंतनगर, अहमदनगर.	४-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५६	बोरकर शोभा	सुधाकर	प्लॉट नंबर २५, पसायदान, पंकज कॉलनी, टी. व्ही. सेंटर, सावेडी, अहमदनगर.	४-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५७	वाकळे कुमार	बबन	संघर्ष चौक, सावेडी, अहमदनगर	७-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५८	पारगे रुपाली	जोसेफ	न्यू बेथेल कॉलनी, स्टेशन रोड, कोठी, अहमदनगर.	११-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
५९	घुले अविनाश	हरिभाऊ	घर नंबर ४७९९, माळीवाडा, पारगल्ली, गणपती मंदिराजवळ, अहमदनगर.	११-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६०	कुरेशी परवीन	आबीद	१९९९, बेपारी मोहल्ला, अहमदनगर	११-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६१	शेख नजीर अहमद	अ. रज्जाक	१६७९/८०, सफर मार्ट, झेंडी गेट, अहमदनगर.	११-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६२	भागानगरे प्रकाश	बाबुराव	आनंदनगर, रेल्वे स्टेशन रोड, अहमदनगर	१४-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६३	जगताप शितल	संग्राम	बलवात्सल्य, भवानीनगर, अहमदनगर	१४-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६४	चोपडा मिना	संजय	माणिकनगर बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर.	१४-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६५	भोसले गणेश	पुंडलिक	बुरुडगाव रोड, साईनगर, अहमदनगर	१४-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.
६६	खान मीनाज	जाफर	घर नंबर २४२५, मुल्ला कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर.	३-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	अपक्ष	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आघाडी.

राजाराम माने,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग, नाशिक.

नाशिक, ३० जानेवारी २०१९.

क्रमांक नपा-२/२/१७२२/२०१९.- ज्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्यांची अनर्हता नियम, १९८७ मधील तरतुदीनुसार नगरसेवकांनी महानगरपालिका पक्षाचे / आघाडीचे गटनेत्यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे नोंदणी करणेसाठी माहिती पाठविणे आवश्यक आहे. त्यानुसार धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०१८ मध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी, पक्ष / आघाडीचे गटनेत्यांनी उक्त नियमाचे नियम ३ (१) (२) व नियम ४ (१) (२) अन्वये विभागीय आयुक्त, नाशिक यांचे कार्यालयास आवश्यक ती माहिती सादर केली आहे.

त्याअर्थी, मी, राजाराम माने, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून संबंधित नगरसेवकांनी सादर केलेल्या माहितीचा गोषवारा उक्त नियमाचे नियम ५ (१) मधील नमुना ४ मध्ये पुढीलप्रमाणे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे. सदर माहितीमध्ये काही दोष / त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास / आल्यास व त्याबाबत विभागीय आयुक्त यांचे समाधान झाल्यास, आवश्यक ती दुरुस्ती माहिती महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

परिशिष्ट

नमुना-४ नियम ५ (१) पहा

अ. क्र.	सदस्यांचे नाव	वडिलांचे / पतीचे नाव	कायमस्वरूपी पत्ता	निवडून आलेल्या मतदार संघाचे नाव	निवड झाल्याची / नामनिर्देशित केल्याची तारीख	मनपा. स्थापन झाल्याची तारीख	पदावधी सुरु झाल्याची तारीख	तो ज्या राजकीय पक्षाशी / तो ज्या महानगरपालिका आघाडीशी / मोर्चाशी संबंधित आहे त्या पक्षाचे / आघाडीचे नाव	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	भामरे वंदना	संजय	प्लॉट नंबर ३५, गौतमनगर, वलवाडी, धुळे, पिन-४२४ ००५.	१-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२	ठाकरे रंगनाथ	रतन	वलवाडी, भिलाटी, धुळे-४२४ ००२	१-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३	चौधरी नरेंद्र	रुपला	प्लॉट नंबर ७७, भिवसननगर, वलवाडी, देवपूर, धुळे, पिन-४२४ ००२.	१-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४	पाटील विमलबाई	गोपीचंद	मु. पो. भोकर, तालुका-जिल्हा धुळे	१-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
५	सोनार सुनिल	वसंतराव	८३, नंदाई विद्यानगर, दत्तमंदिर, देवपूर, धुळे, पिन-४२४ ००२.	२-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
६	माळी भारती	अशोक	अ-६, नंदविहार अपार्टमेंट, सरस्वती कॉलनी, देवपूर, धुळे.	२-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
७	वाघ सुमनबाई	यशवंत	प्लॉट नंबर ४५-अ, जी. डी. माळी हाउसिंग सोसायटी, विद्यानगरी, देवपूर, धुळे, पिन-४२५ ००५.	२-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
८	नागमोते अनिल	रघुनाथ	१९ जेबी, बडगुजर कॉलनी, देवपूर, धुळे	२-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
९	बोरसे नागसेन	दामोदर	२३५-१, नागसेनवाडी, देवपूर, धुळे	४-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०	चौधरी प्रतिभा	शिवाजीराव	१५, जयहिंद कॉलनी, देवपूर, धुळे	४-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
११	बोरसे पुष्पा	प्रकाश	प्लॉट नं. ७, उत्तरमुखी मारुती मंदिराजवळ, धुळे.	४-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१२	दाळवाले कांतिलाल	माणिकराव	नगाई कॉलनी, देवपूर, धुळे	४-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१३	गवळी भगवान	शंकर	श्री साईबाबा नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे.	५-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१४	भिल निंबाबाई	फुलसिंग	आदिवासी वस्ती, पोस्ट मोराणे, धुळे,	६-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१५	पाटील निशा	प्रमोद	पोस्ट नकाणे, तालुका-जिल्हा धुळे	६-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१६	पाटील रावसाहेब	आनंदराव	२३, हरिओमनगर, पोस्ट मोराणे, धुळे	६-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१७	अहिरराव किरण	हरिश्चंद्र	३२, सुयोग सोसायटी, साक्री रोड, महिंदळे.	६-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१८	बैसाणे सुनिल	तुळशिराम	सिद्धार्थनगर, चितोड रोड, धुळे	७-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
१९	उदासी कशीश	गुलशन	कुमारनगर, साक्री रोड, धुळे	७-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२०	कुलेवार किरण	राकेश	जगदीशनगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे	७-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२१	रेलन हर्षकुमार	राधेश्याम	४८, गुरुनानक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साक्री रोड, धुळे.	७-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२२	जाधव विजय	बापू	घर नंबर ६७०, १४, सुभाषनगर, जुने धुळे, पिन-४२४ ००१.	९-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२३	मंडोरे वालीबेन	प्रकाशचंद	१८२५, गल्ली नं. २, जैन मंदिराजवळ, धुळे.	९-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२४	सोनार चंद्रकांत	मधुकर	घर नंबर ११५८, गल्ली नं. ९, जुने धुळे, पिन-४२४ ००१.	९-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२५	भिल संजय	शत्रुघ्न	वरखेडी, तालुका-जिल्हा धुळे, पिन-४२४ ३०१.	१०-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२६	जाधव स्नेहल	मनोज	घर नंबर १०५५, चिंच गल्ली, सुभाषनगर, धुळे-४२४ ००१.	१०-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२७	वराडे वैशाली	भिकन	वाखारकरनगर, नाटेश्वर कॉलनी, प्लॉट नं. ४८-ब, धुळे-४२४ ००४.	१०-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२८	सोनार देवेंद्र	चंद्रकांत	११५८, गल्ली नं. ९, सुभाषनगर, जुने धुळे, पिन-४२४ ००१.	१०-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
२९	पाटील संजय	रामदास	बाळापूर, पोस्ट फागणे, तालुका जिल्हा धुळे, पिन-४२४ ३०१.	११-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३०	बागुल लक्ष्मी	दिनेश	विठ्ठलनगर, पेठ-७ कॉलनी, धुळे	११-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३१	थोरात वंदना	विक्रम	एटीआय ७८, रामचंद्रनगर, पेठ ७ शहीद हमीद.	११-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३२	कर्पे प्रदिप	बाळासाहेब	१, लोकमान्यनगर, नटराज थिएटरजवळ, ८० फुटी रोड, धुळे.	११-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३३	जाधव शकुंतला	शंकर	अशोकनगर, प्लॉट नं. ४३, नारायण मास्तर चाळ.	१४-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
३४	पाटील युवराज	चैत्राम	५९, चैत्रलीला, विशालानगर, दसेरा मैदान	१४-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३५	अंपळकर कल्याणी	सतिष	प्लॉट नं. ७७, चाळीसगाव रोड, मारोतीनगर, धुळे.	१४-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३६	खोपडे दिपक	सुरेश	यश हिरा सदन, चाळीसगाव रोड, महादेव मंदिराजवळ, धुळे.	१४-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३७	पाटील मंगला	सुरेश	७३, राजे संभाजीनगर, नवीन अग्रसेन स्कूल, साक्री रोड, धुळे.	१५-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३८	जाधव संजय	सुधाकर	सिद्धार्थनगर, चितोड रोड, धुळे	१५-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
३९	जाधव बान्सीलाल	माणिक	यशवंतनगर, साक्री रोड, धुळे	१५-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४०	बागुल योगिता	प्रशांत	देवचंदनगर, ब्लॉक नं. १४१, संगमा चौक, धुळे.	१६-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४१	सोनवणे रेखा	नंदु	चितोड रोड, धुळे	१६-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४२	खताळ संतोष	छगन	प्लॉट नं. १५, रमेशनगर, चितोड रोड, धुळे.	१६-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४३	मासुळे अमोल	पावबा	८१, अहिल्यादेवीनगर, स्टेशन रोड, धुळे	१७-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४४	उगले सुरेखा	चंद्रकांत	०१, केरुजीनगर, चक्करबडी रोड, धुळे	१७-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४५	मराठे वंदना	राजेंद्र	व्ही. के. नगर, शेलारवाडी, चितोड रोड, धुळे.	१७-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
४६	नवले शितल	मोहन	७०, साने गुरुजी हाउसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशनजवळ, धुळे.	१७-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४७	बागुल दगडू	भिमा	नवीन शिवमंदिराजवळ, समतानगर, शासकीय दूध डेअरी.	१८-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४८	देवरे सुरेखा	भागवत	प्लॉट नं. २२, तीखी रोड, मारुती मंदिराजवळ.	१८-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
४९	अग्रवाल सारिका	प्रविन	प्लॉट नं. ११८, भाईजीनगर, चक्करबडी रोड, धुळे.	१८-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
५०	पवार राजेश	ईश्वर	१७, बस स्टॉप, मोहाडी उपनगर, धुळे	१८-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय जनता पार्टी	भारतीय जनता पार्टी, मनपा, धुळे.
५१	देवरे कमलेश	नारायण	१२, श्रेंयस कॉलनी, देवपूर, धुळे	५-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५२	अन्सारी वसीम	खलील	अकबर चौक, धुळे	८-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५३	महाले कल्पना	सुनिल	३०३२-ब, ऊस गल्ली, हॉटेल शेर पंजाब जवळ, धुळे.	८-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५४	चौधरी मंगल	अर्जुन	३०३२, श्री पंजाब हॉटेल जवळ, धुळे	८-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५५	अन्सारी अब्दुल लतीफ.	अब्दुल हमीद	नटराज टॉकिजवळ, काझी प्लॉट, धुळे	८-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५६	शेख शाहजहान बी.	बिस्मील्ला	गरीब नवाजनगर, हजार खोली, अशियाना कॉलनी, धुळे.	१२-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५७	मन्सुरी मुख्तार	कासिम	प्लॉट नं. २६, नॅशनल ऊर्दू हायस्कूलजवळ आयेशानगर, धुळे.	१२-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५८	अन्सारी मोहम्मद उमैर	मोहम्मद शक्वाल	३६४, प्लॉट नं. ३१, अन्सानगर	१३-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
५९	जगताप सुभाष	सुकलाल	४५, लक्ष्मीनगर, देवपूर, धुळे	३-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६०	अन्सारी हमीदाबी	निसार अहमद	शिवाजीनगर, ८० फुटी रोड, नूर मस्जिद- जवळ, धुळे.	१३-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६१	खान मोहम्मद साबीर	मुहिबुल्लाह	साबीरनगर, लोहाबाजार, धुळे	१३-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६२	पिंजारी मदीना	समशेर	प्लॉट नं. ४९, गट नंबर ४३८, रहेबरबाग, फातमा मस्जिदजवळ, धुळे.	१९-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६३	पठाण हिना	असलम	५८, चाळीसगाव रोड, पेठ १३, धुळे	१९-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६४	खान सदीन हुसैन	रहेमतुल्लाह	३५/३६, मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे.	१९-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६५	पठाण नाजीयाबानो	नासीरखा	घर नंबर ९९, आग्रा रोड, अंदरवाली मस्जिदसमोर, देवपूर, धुळे.	३-क	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन
६६	सईद बेग	हाशम बेग	एल. एम. सरदार स्कूलमार्गे, लाला सरदारनगर, देवपूर, धुळे.	३-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन
६७	अन्सारी सईदा म.	इकबाल	४३९५, हाजी बदलू सरदार चौक, देवपूर, धुळे.	३-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन
६८	शेख मेहरुनीसा	जाकीर	प्लॉट नंबर १०, रुम नं. ७, तिरंगा चौका-जवळ, म्युनिसिपल कॉलनी, धुळे.	१३-ब	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन	ऑल इंडिया मजलिस इतेहदूल मुस्लिमीन
६९	पटेल अमीन	अब्दुल करीम	अन्सारनगर, महावीर गॅरेजजवळ, धुळे	१२-ड	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	समाजवादी पार्टी, धुळे मनपा.	समाजवादी पार्टी, धुळे मनपा.
७०	अन्सारी फातेमा	नुरुल अमीन	बहार-ए-मदिना मस्जिद, ९९, गरीब नवाजनगर, धुळे.	१२-अ	१०-१२-२०१८	१-१-२०१९	१-१-२०१९	समाजवादी पार्टी, धुळे मनपा.	समाजवादी पार्टी, धुळे मनपा.

राजाराम माने,

विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग, नाशिक.

पालिका सचिव, महानगरपालिका यांजकडून

धुळे महानगरपालिका, धुळे

जाहीर प्रकटन

क्रमांक धुमपा/नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशन / १७९/२०१९.- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५ (२) ब, तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम, २०१२ चे नियम ६ मधील तरतुदीस अनुसरून मी, मनोज अरविंद वाघ, पालिका प्रभारी सचिव, धुळे महानगरपालिका, धुळे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, धुळे महानगरपालिकेच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण महासभेत पारित ठराव नंबर ०४, दिनांक २ फेब्रुवारी २०१९ अन्वये खालील नमूद उमेदवार धुळे महानगरपालिकेचे नामनिर्देशित पालिका सदस्य म्हणून नामनिर्देशित करणेत आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	नामनिर्देशित पालिका सदस्यांचे नाव	सदस्याचा पत्ता	पक्ष / आघाडी
१	२	३	४
१	मंसुरी अब्दुल करीम शेख हसन	प्लॉट नंबर २६, आयेशा मस्जिदसमोर, आयेशानगर, चाळीसगाव रोड, धुळे-४२४ ००१.	भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२	महाले संदीप दत्तात्रय	रा. ४५, अभयनगर, मालेगाव रोड, धुळे	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी
३	गवळी हिरामण विठ्ठल	गट नंबर ७, घर नं. ४६९३-ड, धुळे, तालुका-जिल्हा धुळे	भारतीय जनता पार्टी
४	मोगलाईकर शशी सुधाकर	संभाप्पा कॉलनी, चितोड रोड, शिवमंदिराजवळ, धुळे	भारतीय जनता पार्टी
५	शिंदे सोनल दिलीप	रा. प्लॉट नंबर २३३-क, नूतन पाडवी हायस्कूलसमोर, स्टेशन रोड, धुळे, तालुका-जिल्हा धुळे.	भारतीय जनता पार्टी

मनोज अरविंद वाघ,

प्रभारी नगरसचिव,

धुळे महानगरपालिका, धुळे.

धुळे, ४ फेब्रुवारी २०१९.